



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष १०, अंक ४४]

शनिवार, मार्च १६, २०२४/फाल्गुन २६, शके १९४५

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १५५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२४.

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक प्राफेब- २०२३/प्र.क्र.१०८/म-१०.— महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम एकेचाळीस) चे कलम ४ च्या पोट- कलम (१) चे खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केले आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे, आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ३१ मे, २०२४ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेईल.

२. उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना विभागीय आयुक्त, पुणे विभाग, विधान भवन, पुणे-१ यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी प्राप्त होतील त्या हरकती व सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक प्राफेब-२०२३/प्र.क्र.१०८/म-१०.— महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम एकेचाळीस) चे कलम ४ च्या पोट-कलम (१) चे खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे सोबतच्या अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसुली क्षेत्राच्या नावामध्ये बदल करित आहे आणि उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याला नवीन नाव देत आहे.

अनुसूची

(१)	(२)
वेल्ले तालुका	राजगड तालुका

२. कोणताही कायदा किंवा लेख किंवा इतर दस्तऐवज यामधील उक्त अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसुली क्षेत्राचा कोणताही संदर्भ हा संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नवीन नाव दिलेल्या महसुली क्षेत्राचा संदर्भ असल्याचे समजण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संतोष वि. गावडे,
शासनाचे उप सचिव.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated 16th March, 2024.

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. TLC 2023/CR-108/M-10.— The following draft of the notification, which the Government of Maharashtra proposes to issue in exercise of the powers conferred upon it by clause (vi) of sub-section (1) of section 4, of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), is hereby published as required by sub-section (4) of the said section 4, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 31st May, 2024.

2. Any objections or suggestions, which may be received by the Divisional Commissioner, Pune Division, Vidhan Bhavan, Pune -1, from any person with respect to the said draft notification, before the aforesaid date will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. TLC 2023/CR 108/M-10.— In exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby alters the name of the revenue area specified in column (1) of the Schedule appended hereunder and rename it as mentioned against in column (2) of the said Schedule.

Schedule

(1)	(2)
Velhe Taluka	Rajgad Taluka

2. Any reference, in any law, instrument or other document to the revenue area specified in column (1) of the Schedule aforesaid (as they existed, immediately before the publication of this notification in the *Official Gazette*) shall, unless the context requires otherwise, be deemed to be a reference to the revenue area as renamed in column (2) of the said Schedule.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANTOSH V. GAWDE,
Deputy Secretary to Government.